

### Samvardhana Motherson International Limited

(formerly Motherson Sumi Systems Limited)
Head Office: C-14 A & B, Sector 1, Noida – 201301 Distt. Gautam Budh Nagar, U.P. India
Tel: +91-120-6752100, 6752278, Fax: +91-120-2521866, 2521966, Website: www.motherson.com

August 6, 2022

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor, Plot No. C/1, G- Block, Bandra Kurla Complex, Bandra (E) MUMBAI – 400051, India BSE Limited

1st Floor, New Trading Ring
Rotunda Building
P.J. Towers, Dalal Street Fort
MUMBAI – 400001, India

Scrip Code: MOTHERSON

Scrip Code: 517334

Subject: Notice published in newspaper

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III (Part A) to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of notice published in Financial Express (all editions) and Navshakti (Mumbai) newspaper(s) on Saturday, August 6, 2022, *thereby*, issue notice for the 35<sup>th</sup> Annual General Meeting of the Company and information on e-voting as contained therein.

The above is for your kind information and records.

Thanking You,

Yours truly, For Samvardhana Motherson International Limited (formerly Motherson Sumi Systems Limited)

Alok Goel Company Secretary

Regd Office:
Unit – 705, C Wing, ONE BKC, G Block Bandra
Kurla Complex, Bandra Fast

Kurla Complex, Bandra East Mumbai – 400051, Maharashtra (India) Tel: 022-61354800, Fax: 022-61354801

CIN No.: L34300MH1986PLC284510 E-mail: <u>investorrelations@motherson.com</u>

FINANCIAL EXPRESS



## INDIGO PAINTS LIMITED

(formerly known as Indigo Paints Private Limited) Registered Office: Indigo Tower, Street-5, Pallod Farm-2, Baner Road, Pune - 411045, Maharashtra. Website: www.indigopaints.com; Email: secretarial@indigopaints.com; Contact No. 020-66814300

Notice

Notice is hereby given that the Twenty Second Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Friday, 02nd September, 2022 at 11 a.m. (IST) through Video Conference ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circulars No. 14/2020, No. 17/2020, No. 20/2020, No. 02/2021 and No. 2/2022 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022 respectively, along with the relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), from time to time (collectively referred to as "circulars"), wherein the companies are allowed to conduct their AGM through VC or OAVM up to 31st December, 2022, thereby dispensing with the requirement of physical attendance of the Members at their AGM. Members can attend and participate at the AGM through VC or OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of AGM. Members attending the AGM through VC or OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

AGM along with the soft copy of the Annual Report of the Company, inter alia, containing the financial statements and other statutory reports for the financial year ended 31st March, 2022 will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants/Registrar and Share Transfer Agent (the "RTA") i.e., Linkin time (P) Limited. The requirements of sending physical copy of the Notice along with the Annual Report to the Members have been dispensed with till 31st December, 2022 vide above-

https://evoting.cdslindia.com/Evoting/EvotingLogin and will also be available on websites of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. Members holding shares in physical mode or whose e-mail addresses are or to the RTAat umesh.sharma@linkintime.co.in:-

registered with the Company/the RTA need not take any further action in this regard. Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cut-off date i.e., Friday, 26th August, 2022 may cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of the AGM through electronic voting system of CDSL.

 The Ordinary and Special business, as set out in the Notice of the Twenty Second AGM, will be transacted through remote e-voting or e-voting conducted on the day of AGM;

umesh.sharma@linkintime.co.in and secretarial@indigopaints.com.

iv. The detailed procedure and instructions for remote e-voting and e-voting during the AGM will

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) read with Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Registers of the Company shall remain closed from Saturday, 27th August, 2022 to Friday, 2nd September, 2022 (both days inclusive), for the purpose of AGM and for ascertaining the eligibility of Members who shall be entitled to receive the dividend, if declared at the AGM.

Company and is in compliance with the MCA and SEBI Circulars.

Date: 05.08.2022 Place: Pune

(formerly known as Indigo Paints Private Limited) Sujoy Sudipta Bose (Membership No.- A43755) Company Secretary & Compliance Officer

## **MO7CHIS**

MOSCHIP TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: 7th Floor, My Home Twitza, TSIIC Hyderabad Knowledge City, Hyderabad, Telangana - 500081, India. CIN: L31909TG1999PLC032184 Email: investorrelations@moschip.com; www.moschip.com Phone:+91-040-66229292, Fax:+91-040-66229393

## NOTICE OF 23<sup>rd</sup> ANNUAL GENERAL MEETING. BOOK CLOSURE & E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 23" Annual General Meeting ("AGM") of MosChip Technologies Limited ("the Company") will be held on Friday, the 26" day of August 2022 at 11.00 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business set out in the Notice dated 14" July, 2022 ('the Notice"). The AGM convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ["Act"] read with circular dated 08" April, 2020 and 05" May, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and

The MCA and SEBI has permitted listed Companies to send the Notice of AGM and Annual Report during the calendar year 2022 only by email to shareholders in view of the prevailing Covid-19 pandemic situation and difficulties involved in dispatch of physical copies. The Notice of AGM together with Annual Report will be sent to the

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ["Act"] read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 19" August, 2022 to Friday, 26" August, 2022 (both days inclusive) on account of the AGM.

provided in the Notice of the AGM. Members participating through VC/OVAM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

## Manner of registering/updating email addresses:

 Shareholders holding shares in physical mode and who have not registered/updated their email ID's with the Company are requested to register / update their email ID with the Company at Investorrelations@moschip.com or with KFintech Technologies Limited at einward.ris@kfintech.com with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card.

their respective Depository Participant.

Process for those shareholders whose email IDs are not registered with depositories for procuring user id and password and registration of email ID's for e-voting for the resolutions set out in this notice.

certificate (front and back), PAN (self-attested scanned copy) by email to Investorrelations@moschip.com.

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLIENT ID (16 digit DPID + Client ID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy) by email to Investorrelations@moschip.com.

providing the details mentioned in point (1) or (2) as the case may be.

The Company has engaged the services of KFin Technologies Limited ("KFintech") to provide e-voting facility to its members. The Company has appointed M/s B S S & Associates, Practicing Company Secretaries, to act as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

SARTHAK METALS LIMITED

Corporate Identity Number: L51102CT1995PLC009772

Registered Office: B.B.C Colony, G. E. Road, Khursipar, Bhilai - 490011, Chhatisgarh, India

Website: www.sarthakmetals.com E-mail: cs@sarthakmetals.com Contact No. +91-9303773708

NOTICE OF THE 27TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12

2020, January 15, 2021 and May 13, 2022 respectively issued by Securities Exchange Board of

India (collectively referred to as "SEBI Circulars"), the Company on August 05, 2022 has sent

the Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 by electronic mode to those

Members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. Physical

copies of the Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 is also being sent

voluntarily to those members whose e-mail addresses are not registered. Annual Report 2021

22 is also available on the website of the Company at www.sarthakmetals.com, BSE Limited at

www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the

website of National Securities Depository Limited ("NSDL") at https://www.evoting.nsdl.com.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing

Regulations, the Members are provided with the facility to cast their vote electronically on all

resolutions set-forth in the Notice of AGM during the remote e-voting period through the

Members have the option to cast their vote using the remote e-voting facility prior to AGM or

during the AGM through ballot paper. Detailed procedure for remote e-voting is provided in the

Members may cast their votes remotely on the dates mentioned herein below (remote

e-voting). The Company has engaged the services of NSDL as the agency to provide

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote

Members attending the AGM who have not cast votes by remote e-voting will be able to vote

A person whose names is recorded in the Register of Members as on the Cut-off date,

that is, Monday, August, 29, 2022 only shall be entitled to avail the facility of remote

The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after

the Notice has been sent electronically by the Company, and holds shares on the cut-off date;

may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if

he/she is already registered with NSDL for remote e-voting, then he/she can use his/her existing

Members who are already registered with NSDL for remote e-Voting, can use their existing user

ID and password for casting vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on

www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-1020-990 and 1800-224-430.

pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act

From 9.00 a.m. (IST) on Friday, September 02, 2022

Upto 5.00 p.m. (IST) on Sunday, September 04, 2022

The remote e-voting facility will be available during the following voting period:

e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the said period.

electronic voting platform provided by NSDL (remote e-voting).

e-voting or for voting through ballot paper at the AGM.

23" August 2022, Tuesday, at 9:00 A.M. (IST) Commencement of e-voting 25th August 2022, Thursday, at 5:00 P.M. (IST) End of e-voting

shares as on the cut-off date i.e. 19th August, 2022, may obtain the user ID and password by sending a request at evoting@kfintech.com or investorrelations@moschip.com. However, if a person is already registered with KFinTech for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting vote.

time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may participate in the AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the AGM; and c) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the AGM.

at www.kfintech.com and also on the website of BSE Limited at www.bseindia.com.

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com/(KFintech Website) or contact Mr. V Raghunath, Manager - RIS, at evoting@kfintech.com or call KFintech's toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications. Members are requested to go through the Notes set out in AGM Notice and in particular, instructions for joining the

AGM, manner of casting vote through Remote e-voting during the AGM and attending the AGM through VC/OVAM.

Place: Hyderabad Date: 04/08/2022

convening the AGM.

REMOTE E-VOTING

e-voting facility.

End of e-Voting

Commencement of e-Voting

through ballot paper at the AGM.

capital of the Company as on Cut-off date.

User ID and password for casting the votes.

**BOOK CLOSURE AND PAYMENT OF DIVIDEND** 

BINANI INDUSTRIES LIMITED (Regd. Office :37/2,Chinar Park, New Town, Rajarhat Main Road, P.O. Hatiara Kolkata-700157)

Tel.08100326795 CIN-L24117WB1962PLC025584:

E-mail: pb@binai.net NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Monday, September 05, 2022 at 11:00 am (IST) at the registered office of the Company at B.B.C. Colony, Khursipar, G.E. Road, Bhilai, Chhatisgarh - 490011 to transact the business, as set out in the Notice of the AGM which is being circulated for In accordance with Circular Numbers SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79

> This information is also available on the Company's website i.e. www.binaniindustries.com and on the

> > For Binani Industries Ltd.

Date: 05.08.2022

# 

PNB

PNB GILTS

**GILTS** LIMITED

**KERALA STATE ROAD TRANSPORT CORPORATION** Transport Bhavan , Fort P.O, Thiruvananthapuram-695023 Expression of Interest (EoI)



05.08.2022

KSRTC, one of the largest fleet owners of the country, intends to invite Expression of Interest for the implementation of a comprehensive package of ERP Software for KSRTC. The documents may downloaded from the e-tender portal: www.etenders.kerala.gov.in

Pre-bid meeting of registered bidders - 12.00 pm on 11.08.2022 (Online)

For the detailed visit: www.keralartc.com **Chairman & Managing Director** e-mail: edpc.krtc@kerala.gov.in

PNB GILTS LIMITED

CIN: L74899DL1996PLC077120 Regd. Off: 5, Sansad Marg, New Delhi – 110001 Ph: 011-23325759, 23325779. Fax No.: 011-23325751, 23325763 Email: pnbgilts@pnbgilts.com , Website: www.pnbgilts.com

NOTICE OF 26" ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 26" Annual General Meeting ("AGM") of the members of PNB Gilts Limited

("Company") will be held on Friday, September 2, 2022 at 11:00 A.M. (IST) through Video Conference ("VC") to transact the businesses as set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 14/2020 (dated 8<sup>th</sup> April 2020), 17/2020 (13th April 2020), 20/2020 (dated 5th May 2020), 22/2020 (dated 15th June, 2020), 02/2021 (dated January 13, 2021), 20/2021 (dated 8<sup>th</sup> December, 2021) and 2/2022 (dated May 5, 2022), respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 & SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular/s"), without the physical presence of the Members at a In compliance with above referred MCA and SEBI Circulars, copies of Annual Report, inter-alia including Notice

of AGM, for the financial year 2021-22 have been sent in electronic form to all the members whose email IDs are registered with the Company/Share Transfer Agent/Depositories and in physical form to those members who have specifically requested so, in accordance with the aforesaid circulars. The dispatch of Annual Report 2021-22 including Notice of AGM has been completed on August 5, 2022. After the aforesaid dispatch completion, members are also entitled to receive the hard copy of above documents upon making a specific request at m.kochar@pnbgilts.com. The aforesaid documents are also available on the website of the Company https://www.pnbgilts.com/investors-relations#annual report and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Ltd. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and of National Securities Depository Limited (NSDL) website at https://www.evoting.nsdl.com.

In compliance with the Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided with the facility to cast their votes on resolutions proposed in the Notice of 26th AGM using remote e-voting and e-voting at AGM (collectively referred to as "electronic voting") provided by NSDL The notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their

vote through electronic voting and join the AGM through VC.

The members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. August 26, 2022, may cast their vote electronically on all businesses set out in the Notice of AGM through electronic voting systems of NSDL. All the members are informed that:

- 1. The Ordinary and the Special Businesses as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means;
- 2. The remote e-voting shall commence on Monday, August 29, 2022 at 09:00 a.m. (IST) and ends on Thursday, September 1, 2022 at 05:00 p.m. (IST); 3. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at AGM is Friday,
- August 26, 2022 and a person who is not a Member as on the cut- off date should treat this Notice for information purposes only but shall have right to attend the AGM, if he is member of the Company as on the date of AGM; 4. Person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the
- Notice of AGM and holding shares and eligible to vote, can follow the process for generating the login ID and password as provided in the Notice of the AGM. If such a person is already registered with NDSL for e-voting, existing user ID and password can be used for casting vote; 5. Members may also note that – (a) the remote e-voting module shall be disabled by the NDSL after the
- aforesaid date and time for remote e-voting and once the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (b) the members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; (c) the facility for voting through electronic mode shall also be made available at the AGM; and (d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.

Members are requested to register their email addresses and bank account details for receipt of dividend. The process of registering the same is mentioned below:

Register/update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with Company's Share Transfer Agent i.e. MCS Share Transfer Agent Ltd. The said forms and relevant provisions of SEBI circular (circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021, as Holding amended) are available on the Company's website at the link https://www.pnbgilts.com/downloads.

In case, Please contact your DP and register email address and bank account details in your demat account, Demat as per the process advised by your DP Holding

Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest for receiving the Annual Report 2021-22 along with AGM Notice. For temporary registration of email for the purpose of receiving of AGM Notice along with annual report for 2021-22, members may write to m.kochar@ pnbgilts.com.

The Company has engaged the services of NSDL as the agency to provide the electronic voting facility and VC facility In case of any queries in connection with evoting or attending the meeting through VC, members may contact-Contact No.

		7.00.000				
Ms. Pallavi Mhatre	pallavid@nsdl.co.in	Trade World – A Wing, Kamala Mills Compound Lower Parel,	+91 22 24994545			
NSDL	evoting@nsdl.co.in	Mumbai - 400013	1800-222-990			
Please also note that the final dividend for FY 2021-22, if approved, will be paid to the members (or to their						
nandates) whose names appear as members in the Company's Register of Members as on Friday, August 26,						

2022 ("record date") and in respect of shares held in dematerialized form, dividend will be paid to beneficial owners of the shares on the closing hours of business hours of that date as per details furnished by the Depositories for this purpose. It may be noted that Income Tax Act, 1961, as amended by Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a Company on or after April 1, 2020 shall be taxable in the hands of shareholders. The Company shall therefore be required to deduct tax at source (TDS) at the time of making the payment of dividend at the prescribed tax rates. Members are therefore requested to refer detailed instructions given in the Notice of AGM and submit tax related documents/declarations at m.kochar@pnbgilts.com by August 26, 2022.

By Order of the Board of Directors For PNB Gilts Limited

Date: 05.08.2022 Place: New Delhi

## VOITH

(Monika Kochar)

**Company Secretary** 

## **VOITH PAPER FABRICS INDIA LIMITED**

Registered Office: 113/114-A, Sector-24, Faridabad-121005, Haryana CIN: L74899HR1968PLC004895; Phone: +91 129 4292200; Fax: +91 129 2232072 E-mail: voithfabrics.faridabad@voith.com; Website: www.voithpaperfabricsindia.com

## Statement of Standalone Unaudited Financial Results for the First Quarter ended on 30th June, 2022

(₹ in Million, unless otherwise stated) Quarter

SI. No.	Particulars	ended 30/06/2022 (Unaudited)	ended 30/06/2021 (Unaudited)	ended 31/03/2022 (Audited)
1	Total Income from Operations	406.99	363.61	1,530.67
2	Profit before Taxes	97.97	105.51	395.41
3	Net profit for the period (After Tax)	73.22	79.11	293.14
4	Other Comprehensive Income (Net of tax) that will not be reclassified subsequently to profit or loss	0.09	0.43	0.34
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	73.31	79.54	293.48
6	Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	43.93	43.93	43.93
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)			2,818.62
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations):			
	1. Basic: (in Rs.)	16.68	18.02	66.77
	2. Diluted: (in Rs.)	16.68	18.02	66.77

## Notes:

 The above is an extract of the detailed format of the Financial Results filed with the Stock Exchange (BSE Limited) under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were subjected to limited review by the Statutory Auditors of the Company, reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 04th August, 2022. Full format of above extract of Financial Results, together with the Unmodified Limited Review Report of the Statutory Auditors, is being filed separately with the BSE Limited.

and are also likely to be made available through 'Financial Results' link of 'Corporate Filings' section, under 'Corporates' link on the website of BSE Limited at http://www.bseindia.com.

133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies

R. Krishna Kumar Managing Director DIN - 05344619

For Samvardhana Motherson International Limited (formerly Motherson Sumi Systems Limited)

Alok Goel Company Secretary

Place: Bhilai, Chhattisgarh Date: 5th August, 2022

In view of this:

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), a meeting of the Board of

be held on Thursday 11th August, 2022. inter-alia to consider and approve Unaudited Financial Results (standalone and consolidated) for the quarter ended June 30, 2022.

website of Stock Exchanges where the shares of the Company are listed.

Visalakshi Sridhar Managing Director, CFO & Co. Secretary DIN 07325198

The Register of Members and the Share Transfer Books will remain closed from Saturday, August 27, 2022 - Monday, September 05, 2022 (both the days inclusive)

The final dividend of Rs 1/- (Rupee One) per equity share of Rs 10/- each, as recommended by the Board of Directors of the Company for the Financial Year ended March 31, 2022 at their meeting held on May 11, 2022, if approved by the Members at their ensuing 27th AGM convened on September 05, 2022, will be paid to the eligible Members on or after September 10, 2022. The Company has fixed Friday, August 26, 2022, as the 'Record Date' for determining entitlement of members to final dividend for FY 2021-22, if approved at the AGM. In the event the Company is unable to pay the dividend to any shareholder by electronic mode, due to nonregistration of the bank account, the Company will dispatch the dividend warrant/demand draft/cheque to such shareholder, in due course.

i. Members holding shares in the demat mode are requested to update their Bank accounts details with their respective Depository Participants (DPs); and

ii. Members holding shares in the physical form are requested to submit the name and bank account details of the first shareholder along with a cancelled cheque leaf with your name and bank account details and a duly self-attested copy of your PAN card, with the Bigshare Services Private Limited, Registrar and Transfer Agent ('RTA') of the Company, In case the cancelled cheque leaf does not bear your name, please attach a copy of the bank pass-book statement, duly self-attested.

## REGISTRATION OF E-MAIL ADDRESSES Members who have not yet registered their e-mail addresses are requested to register their email

addresses. Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and to RTA for Members holding shares in physical form. In case of any queries/grievances connected with remote e-voting, you may refer to the

Frequently Asked Questions and e-voting user manual for Members available at the 'Downloads'

section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.co.in. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the 27th AGM and instructions for manner of casting vote through remote e-voting.

For Sarthak Metals Limited

Company Secretary

Pratik Jain

Dated: 04th August, 2022

Place: New Delhi

New Delhi

(Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.

These documents would be made available under 'Investors Corner' link on Company's website at http://www.voithpaperfabricsindia.com 2. The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section

For Voith Paper Fabrics India Limited

Place: Noida, Uttar Pradesh financialexp.epapr.in

the instructions sent along with the Notice.

Date: 05.08.2022

In accordance with the above-mentioned circulars, the Notice convening the Twenty Second

The Notice of the Twenty Second Annual General Meeting along with the Annual Report for financial year 2021-22 will be available on the website of the Company viz., www.indigopaints.com/investors, website of Central Depository Securities Limited (CSDL) viz.,

not registered may cast their votes through e-voting system, after registering their e-mail addresses by sending the following documents to the Company at secretarial@indigopaints.com Members who hold shares in physical mode and who already have valid e-mail addresses

Members are hereby informed further that:

 The remote e-voting period will commence on 30th August, 2022 [Tuesday at 9:00 a.m. (IST)] and will end on 1st September, 2022 [Thursday at 5:00 p.m. (IST)]. During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. iii. Any person, who becomes Member of the Company after dispatch of the Notice of Twenty Second AGM and holding shares as on the cut-off date i.e 26th August, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@cdsl.co.in,

be provided in the Notice of the Twenty Second AGM

The Company provides the facility to the Members for remittance of dividend directly in electronic mode through National Automated Clearing House (NACH), In view of COVID-19 pandemic and resultant difficulties involved in dispatching of physical dividend warrants, Members holding shares in physical form and desirous of availing this facility of electronic remittance are requested to provide their latest bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with their Folio Number to the Company at secretarial@indigopaints.com or the RTA at umesh.sharma@linkintime.co.in. Members holding shares in dematerialized form are requested to provide the said details to their respective Pursuant to the changes introduced by the Finance Act, 2020 in the Income Tax Act, 1961 (the "IT

Act") w.e.f. 1st April, 2020, the dividend paid or distributed by a company shall be taxable in the hands of the shareholders. Accordingly, in compliance with the said provisions, the Company shall make the payment of dividend after necessary deduction of tax at source (TDS). The withholding tax rates would vary depending on the residential status of every shareholder and the eligible documents submitted by them and accepted by the Company. In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to update the details like Residential Status, PAN and category as per the IT Act with their Depository Participants or in case shares are held in physical mode, with the Company/the RTA at the e-mail addresses

The above information is being issued for the information and benefit of all Members of the

Indigo Paints Limited

## motherson 1 SAMVARDHANA MOTHERSON INTERNATIONAL LIMITED (Formerly Motherson Sumi Systems Limited)

Regd. Office: Unit-705, C Wing, ONE BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051, Maharashtra **Ph:** +91 022-40555940; **Fax:** +91 022-40555940 **Corporate Office:** Plot No.1, Sector 127, Noida-201301 (Uttar Pradesh) **Ph:** +91 120 6679500; **Fax:** +91 120 2521866;

(CIN: L34300MH1986PLC284510)

**Email:** investorrelations@motherson.com: **Website:** www.motherson.com Investor Relations Phone Number: +91 120 6679500

NOTICE

Notice is hereby given that the 35th (Thirty Fifth) Annual General Meeting ('AGM') of the

Members of Samvardhana Motherson International Limited (formerly Motherson Sumi Systems Limited) ('Company') will be held on Monday, August 29, 2022 at 1515 Hours (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing **Regulations')** and in accordance with General Circulars dated April 8, 2020, April 13 2020, May 5, 2020, September 28, 2020, December 31, 2020, January 13, 2021 December 14,2021 and May 5, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') ('MCA Circulars') to transact the business as set out in the Notice of the AGM.

purpose of quorum under Section 103 of the Act. In compliance with the MCA Circulars, electronic copy of the Notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-22 have been sent to all the Shareholder(s) whose email ID was registered with the Company's Registrar & Share Transfer Agent M/s KFin Technologies Limited (formerly KFin Technologies Private Limited) ('RTA') Depository Participant(s). The Notice of the AGM and Annual Report for the financia year 2021-22 are also available on the Company's website www.motherson.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the

Members will be able to attend the AGM through VC / OAVM at www.evoting.nsdl.com

and the members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the

website of National Securities Depository Limited ('NSDL') (agency for providing the remote e-voting and e-voting facility) at www.evoting.nsdl.com.

Instruction for remote e-voting and/or e-voting during AGM: E-Voting: Pursuant to the provisions of the Act, SEBI Listing Regulations and MCA Circulars, the Company is providing to its members facility to exercise their rights to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means. Members may cast their votes remotely ("remote e-voting"). The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility and e-voting during the AGM Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM through e-voting during AGM Further, shareholders may participate in the AGM even after exercising their right to

vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. Shareholders are being provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through NSDL. The instructions for attending the Meeting through VC/OAVM are

The details as required pursuant to the provisions of the Act and Companies

(Management and Administration) Rules, 2014 are given hereunder:

1	Date of completion of sending of Notices through e-mail	August 04, 2022			
2	Date and time of commencement of remote e-voting	From 0900 Hours (IST) on August 26, 2022			
3	Date and time of end of remote e-voting	Up to 1700 Hours (IST) on August 28, 2022			
4	Cut-off date	Monday, August 22, 2022			
5	Remote e-voting shall not be allowed beyond	1700 Hours (IST) on August 28, 2022			
6	Contact details of the person responsible to address the grievances connected with the	Mr. Alok Goel (Company Secretary) Plot No1, Sector-127, Noida-201301 Email Id: investorrelations@motherson.com			

electronic voting Telephone No.: 0120-6679500 Information and instructions including details of user id and password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC/ OAVM.

Please note that a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after the remote e-voting

Any person who acquires shares of the Company and becomes member of the

Company after the dispatch of notice of AGM and hold shares as on the cut-off date i.e.

August 22, 2022, may obtain the login ID and password in the manner as mentioned in

In case of any queries with respect to remote e-voting or e-voting during AGM or attending the AGM through VC/OAVM, shareholders may contact NSDL on evoting@nsdl.co.in or contact Ms. Soni Singh, Asst. Manager National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, at the designated email id evoting@nsdl.co.in or SoniS@nsdl.co.in who will address the grievances.

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations") read with SEBI Circular dated 12" May, 2020, without the physical presence of the members at a common venue.

shareholders electronically to the email ID's registered by them with the depository participant/Company.

The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote e-voting during AGM would be

Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their email ID with

In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of Shareholder, scanned copy of the share

Alternatively member may send an email request to evoting@kfintech.com for obtaining user id and password by

During this period, members of the Company, holding shares either in physical or in dematerialized mode as on the cut-off date (19" August, 2022) may cast their vote electronically. Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the AGM by email and holding

Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by KFintech after the aforesaid date and

The Notice of the AGM is available on the website of the Company at www.moschip.com and the website of KFintech

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS

CS Suresh Bachalakura

Company Secretary

Directors of the Company is scheduled to

Place: Mumbai

motherson 1

सम्बर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड

(पूर्वीचे नाव मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड) (सीआयएन - एल३४३००एमएच१९८६पीएलसी२८४५१०)

नोंदणीकृत कार्यालय - युनिट ७०५, सी विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकूल,

वांद्रे पूर्व, मुंबई - ४०००५१, महाराष्ट्र.

दूरध्वनीः +९१ ०२२-४०५५५९४० फॅक्सः +९१ ०२२-४०५५५९४०

**कार्पोरेट कार्यालय** - प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नॉयडा - २०१३०१ (उत्तर प्रदेश)

दूरध्वनी - ९१-१२०-६६७९५००, फॅक्स- ९१ १२०-२५२१८६६

ई-मेल - investorrelations@motherson.com संकेतस्थळ - www.motherson.com

इन्व्हेस्टर रिलेशन्स फोन क्रमांक - +९१ १२० ६६७९५००

सुचना

याद्वारे असे सूचित करण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') मधील लागू असलेल

सर्व तरतुदींना आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांना अनुसरून आणि भारतीय प्रतिभूती

आणि विनिमय मंडळ (सूचिबद्ध उत्तरदायित्त्व आणि आवश्यक प्रकटन) विनियमन, २०१५ ('सेबी लिस्टींग

रेग्यलेशन्स') आणि याच्यासोबत कापोरेट व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए') ८ एप्रिल. २०२०. १३ एप्रिल

२०२०, ५ मे, २०२०, २८ सप्टेंबर, २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ डिसेंबर

२०२१ आणि ५ मे, २०२२ रोजी जारी केलेली परिपत्रके (**''एमसीए परिपत्रके''**) व सिक्युरिटीज अँड

एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (**'सेबी'**) ने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ ची सर्क्युलर्स ('**सेबी सर्क्युलर्स'**) (यांना अनुसरून, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीनुसार कामकाज करण्यासाठी व्हींडिओ कॉन्फरन्स (''<mark>व्हीसी''</mark>)/ इतर दूकश्राव्य माध्यमाद्वारे (''ओएव्<mark>हीएम''</mark>) सम्बर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड (पूर्वीची मदरसन सुमी सिस्टीम्स लिमिटेड) ('कंपनी') च्या सभासदांची ३५

वी (पस्तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२ रोजी दु. ३.१५

. व्हीसी'/'ओएव्हीएम' द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदस्य <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपस्थित

राहू शकतील आणि कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०३ नुसार, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे

एमसीए परिपत्रकानुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीशीची इलेक्ट्रॉनिक प्रत आणि २०२१-२०२२

चा वित्तीय वार्षिक अहवाल अशा सदस्यांना पाठवण्यात आला आहे ज्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी

निबंधक आणि समभाग हस्तांतरण अभिकर्ता, मे. केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पूर्वीचे नाव केफिन

टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड) **('आरटीए')**/किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपेण्ट्सकडे नोंदवला आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आणि २०२१-२०२२ चा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ

<u>www.motherson.com</u> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि

नंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि नंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') (रिमोट ई-व्होटींग आणि ई-

व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी) ची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुद्धा उपलब्ध करून

दूरस्थ ई-मतदान आणि / किंवा स वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदानाकरिता सूचना

**ई-मतदान -** अधिनियमातील तरतुर्दीना अनुसरून, सेवी विनियमन आणि एमसीए परिपत्रकांनुसार, एजीएम मध्ये मंजूर होण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ठरावांवर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कंपनी तिच्य

. सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुविधा पुरवणार आहे. सदस्य दूरस्थ ई-मतदानाद्वारे (**''दूरस्थ ई-**

**मतदान''**) त्यांचे मत देऊ शकतील. ई-मतदान सुविधा आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग सेवा पुरविण्यासाठी

यापुढे, एजीएम मध्येही इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणा

आहे आणि एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मतदान केले नाही,

अशा सदस्यांना एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मतदान करता येईल. भागधारकांना एनएसडीएल मार्फत

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची सुविधा पुरवण्यांत येत आहे. व्हीसी/ओएव्हीएम

अधिनियम आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ मधील तरतुर्दीनुसार आवश्यक

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

मतदानासंबंधी श्री. अलोक गोयल (कंपनी सचिव)

करण्यासाठीच्या व्यक्तीचे संपर्क ई-मेल आयडी- investorrelations@motherson.com

ई-मतदानासंदर्भात युजर आयडी आणि पासवर्डचा तपशील यासह माहिती आणि सूचना या सदस्यांना ई-

मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. हीच लॉग इनची माहिती व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएमला उपस्थित

कृपया ध्यानात ठेवा, डिपॉझिटरीज यांच्याद्वारे हाताळल्या जात असलेल्या सदस्यांची नोंदवही / लाभार्थ

मालक नोंदवही यांच्याकडे कट-ऑफ तारखेच्या दिवशी ज्या व्यक्तींच्या नावांची नोंद झाली आहे. केवळ

असेच व्यक्ती दरस्थ ई-मतदान किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान या सविधेचा वापर करण्यास पात्र राहतील

याची नोंद्र घ्यावी. दरस्थ ई-मतदान कालावधीनंतर एनएसडीएल कडन मतदानासाठी दरस्थ ई-मतदान

कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस बजावल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग प्राप्त केले आहेत

आणि कंपनीचा सदस्य बनला आहे आणि कट ऑफ तारखेला म्हणजे २२ ऑगस्ट, २०२२ रोजी समभाग

धारण केले असतील, असा कोणताही व्यक्ती नोटीशीसोबत पाठवण्यात आलेल्या सूचनांमध्ये दिलेल्य

रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्य

संबंधातील कोणत्याही चौकशीच्या बाबतीत भागधारक एनएसडीएल शी evoting@nsdl.co.in व

एनएसडीएल शी संपर्क साधू शकतात किंवा श्रीमती सोनी सिंग, असि. मॅनेजर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी

लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ

२६ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ९ (भाप्रवे) वाजता पासून

२८ ऑगस्ट, २०२२ रोजी सायंकाळी ५ (भाप्रवे) वाजता पर्यंत

२८ ऑगस्ट, २०२२ रोजी सायंकाळी ५ (भाप्रवे) नंतर

प्लॉट क्र. १, सेक्टर १२७, नॉयडा - २०१३०१

दूरध्वनी क्रमांक - ०१२०-६६७९५००

सहभागी होणाऱ्या सदस्यांची उपस्थिती गणपूर्तीच्या उद्देशासाठी वापरली जाईल.

(भाप्रवे) वाजता आयोजित करण्यात आली आहे.

एजन्सी म्हणन कंपनीने एनएसडीएल ची सेवा नेमली आहे.

असलेला तपशील खालीलप्रमाणे -

तारीख

तारीख आणि वेळ

आणि वेळ

राहणार नाही

इलेक्टॉनिक

तपशील

असलेल्या

राहण्यासाठी वापरता येईल

मॉड्यल निष्क्रिय केले जाईल.

दिनांक : ०५.०८.२०२२

केलेल्या आहेत.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०५-ऑगस्ट-२०२२

कर्जदार/कायदेशीर वारसदार आणि

कायदेशीर प्रतिनिधी यांचे नाव

श्री. लकडे योगेश वसंत आणि

२. | श्री. जोंधळे मनोज दादासाहेब आणि

३. | श्री. हसेजा मनोहर फागुनमल आणि

सौ. हसेजा भावना मनोहरलाल

निम्नस्वाक्षरीकारांकडून संबंधित प्रत प्राप्त करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सौ. जोंधळे करुणा मनोज

सौ. लकडे पल्लवी योगेश

अ.

क्र.

ठिकाणः नॉयडा, उत्तर प्रदेश

कट ऑफ तारीख

ईमेल ने नोटीस पाठवण्याची अंतिम

दूरस्थ ई-मतदान सुरू होण्याची

दूरस्थ ई-मतदान संपण्याची तारीख

दुरस्थ ई-मतदान यानंतर मान्य

तक्रारींचे निवारण

पद्धतीनुसार लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल

-साधू शकतात जेथे तुमच्या तक्रारींचे निरसन होईल

मार्फत सभेस हजर राहण्यासाठीचे निर्देश सूचनेत पुरवण्यांत आले आहेत.

दिली आहे

## गारबी फिनवेस्ट लिमिटेड

एल६५१००एमएच१९८२पीएलसी२९५८९४ नोंद. कार्यालय : एफ-११४, १ला मजला, नाहर ॲन्ड सेठ इंड. इस्टेट चकाल रोड, पी ॲन्ड जी प्लाझाजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र- ४०००९९ ईमेल: garbifinvest@gmail.com rupesh\_markvision@yahoo.co.in

वेबसाईट: www.gptl.in, (मो)-९८३००१२५६४

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲन्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ सहवाचता रेग्युलेशन २९(१)च्या अन्वये कृपया सूचन त्यावी की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३ जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष च्या हेतूकरिता १२ ऑगस्ट, २०२२ रोज

आयोजित करण्यात आली आहे. गारबी फिनवेस्ट लिमिटेड करित सही / - रुपेश कमार पांडे दिनांक : ०५.०८.२०२२ व्यवस्थापकीय संचालव ठिकाण: मंबई (डीआयएन: ००१५०५६१)

## ADVISER REGISTRATION

NOTICE is hereby given that Mr. Vivek Damani, SEBI Reg No. INA0000 13314, address- Shop No 5, Tulip Bldg Salasar Gardens, Mira Road (E) Thane 401107, have applied fo cancellation of his registration as an nvestment Adviser. Any aggrieved arty may make any representation gainst the surrender before SEB SEBI Bhavan, Plot No. C 4-A, G Block Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai, 400051, within 15 days of the date of notice. Vivek Damai

Place: Mumbai Date: 06th August, 2022

### PUBLIC NOTICE CANCELLATION OF INVESTMENT

सभासदांची नोंदवही बंद ठेवण्यासाठी सूचना

फार्मेड लिमिटेड

कंपनीच्या सर्व सभासदांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित केल्या जावयाच्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाकडून घोषित केल्या जाणाऱ्या अंतरिम लाभांशाच्या प्रदानाच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण नोंदवही १६ ऑगस्ट, २०२२ पासून १८ ऑगस्ट, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येईल. संपर्क करण्यास इच्छुक असलेले कोणतेही सभासद श्री. नोशीर बी. श्रॉफ, पूर्णवेळ संचालक यांना

co.law@pharmed.in; येथे लिहू शकतात. दू.: ९१८०६९२७८००६.

संचालक मंडळाच्या आदेशाने फार्मेड लिमिटेडसाठी सही/-नोशीर बी. श्रॉफ

पूर्णवेळ संचालक दिनांक: ०१/०८/२०२२ डीआयएन: ००६२५२६१



मांडवी शाखा २८१/२८७, कनमूर हाऊस, नरसी नाथा स्ट्रीट, मस्जिद बंदर, मुंबई ४००००९, दूर क्र : २३७५०१०७-०८, फॅक्स : २३७५१६००/२३७५००१३, ईमेल : Mandvi.MumbaiSouth@bankofindia.co.in

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

प्रती. पत्ता १: श्रीम. मोना अजय चौहान

ठिकाण: मुंबई

फ्लॅट क्र. १०२, पहिला मजला, सी विंग, चंडिका रेसिडन्सी, गाव चंद्रपाडा, पीओ-जुचंद्र (नायगाव), तालूका वसई, जि. पालघर, महाराष्ट्र.

पत्ता २: श्रीम. मोना अजय चौहान सी ३०३, न्यु साई श्रृष्टी सीएचएस लिमिटेड, विजय पार्क रोड, मिरा रोड (पूर्व), जि. ठाणे, मुंबई, महाराष्ट्र ४०११०७.

तमच्या विनंतीनसार बँकेने रु. १५.८१.०००/- (रुपये पंधरा लाख एक्याऐंशी हजार मात्र) च्या ु एकण रकमेकरिता विविध पत सुविधा तुम्हाला आमच्या मार्फत मंजूर केले. आम्ही आमच्याद्वारे मंजुर केलेल्या पतसुविधा आणि सूचनेरोजीस त्या अंतर्गत थकीत रकमेचा तपशील येथे खाली

सुविधेचे नाव	मंजूर मर्यादा (रुपयात)	थकीत (रुपयात)
टर्म लोन	रु. १५,८१,०००.००/-	रु. १७,०२,४९९.९० अधिक २२.०७.२२
खाते		रोजीपर्यंतचे व्याज (खालील परिच्छेद ४
००३२७५११		नुसार तपशिल)
००००१४१		

बँकेने मंजूर केलेल्या वरील सदर पत सुविधा खालील मत्ता/ तारणाने सुरक्षित केल्या आहेत. (बॅकेकडे भारीत मत्ता/मिळकतींचे तपशील):

मुख्य: फ्लॅट क्र. १०२, पहिला मजला, सी विंग, चंद्रिका रेसिडन्सी, गाव चंद्रपाडा, पीओ-जुंचंद्र (नायगाव), तालूका वसई, जि. पालघर, महाराष्ट्र. (२१.०६.२०१७ दिनांकीत धारक क्र. व्हीएसआत-२-४९५९/२०१७ अन्वये नोंदणीकृत २१.०६.२०१७ दिनांकीत विक्री

सांपार्श्विक: (ए) ...

तुम्ही सदर पतसुविधेअन्वये बँकेला तुमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तुम्ही कसूर केल्याने आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार/निर्देशांप्रमाणे ३१.०३.२०१९ पासून तुमच्या खात्याचे वर्गीकरण नॉन-

वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करून ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत बँकेने केलेला सर्व मासिक आधारे चक्रवाढीने सध्या द.सा. ०७.७५% दराने रु. १७,०२,४९९.९० म्हणजेच रु. सतरा लाख दोन हजार चारशे नव्याण्णव आणि पैसे नव्वद (लेजर थकीत १४८१३६३.९० + न लावलेले व्याज (२२११३६.००) (सूचनेच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने) आणि तुमच्याकडून प्रदानापर्यंत बँकेद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च अशी रक्कम बँकेला अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करू. त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी

आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज, बँकेला आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान करून तुमचे दायित्व निभावण्यास तुम्हाला सांगत आहोत, कृपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की, सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल

वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम आम्हाल आलेला सर्व खर्च, आकार व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगर्डित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे सदर सूचनेच्या तारखेपासून संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी भागविण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तुमच्याकडून येणे असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह) रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान

तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण न भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या अन्य मत्ता व तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण/ न्यायालयासमोर कारवाई करण्याचे आमचे अधिकार राखून ठेवत आहोत.

८. कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात, तुम्हाला ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत.

१०.हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा

उपायांना बाधा न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे. ठिकाण: मंबर्ड सही/-

दिनांक: २२.०७.२०२२ प्राधिकृत अधिकारी

स्थावर मिळकत (तीं)/

तारण मत्तांचे वर्णन

मोहन सबर्बिया प्रोजेक्ट, आर्चवे विंग, टाईप-

१६, फेज-४, फ्लॅट-१७०६, मजला-१७,

किंगस्टोन बिल्डिंग, अय्यप्पा मंदिर समोर,

नावरे पार्क जवळ, खोजकुंटावली, अंबरनाथ

फ्लॅट क्र. ००२, तळमजला, श्री कृष्ण हाईट्स-

२-ई-वेरोना, स.क्र. ५७/१भा., हेंद्रेपाडा दुबे

बाग रोड, कुळगाव, बदलापुर (प.)-

दुकान क्र. ८, तळमजला, मुलुंड बाळ-राजेश्वर

सीएचएसएल., सीटीएस क्र. ६३७, ६३८भा.,

बालराजेश्वर रोड, एलबीएस मार्ग, मुलुंड (प.),

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. करिता

प्राधिकृत अधिकारी

(प.)-४२१५०१.

४२१५०३.

मुंबई ४०००८०.

कब्जा सूचना

तारीख

(सांकेतिक

08.06.2022

कब्जा)

(प्रत्यक्ष

कब्जा)

(प्रत्यक्ष

कब्जा)

अलोक गोयल

□ HDFC

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

**मुंबई शाखाः** ए-९०१, ९वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल पूर्व, मुंबई-४०० ०१३, द्रध्वनी क्र. : ०२२-६६११३०२०

नोंद. कार्यालय: रेमन हाऊस, एच.टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०.

सीआयएन: एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६, संकेतस्थळ: www.hdfc.com

ज्याअर्थ<mark>ी, हा**ऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या** प्राधिकृत अधिकारी/ऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड</mark>

एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून

सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत खालील कर्जदार यांना त्यांच्या संबंधित नावासमोर नमूद रकमेसह सदर सूचनेमधील नमूदनुसार वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत

प्रयोज्य दराने त्यावरील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. ही रक्कम सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत परतफेड करण्यासाठी बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी

मागणी सूचनेची

तारीख

०२-मे-२०२२

तथापि, येथे वरील नमूद कर्जदार थकीत रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः येथे वरील नमूद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते

की, एचडीएफसीच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी वरील वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मिळकती(तीं)चा/तारण मत्तांचा कब्जा त्यांना सदर अधिनियमाच्या कलम १३(४)

विशेषत: येथे वरील नमूद केलेले कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, उपरोक्त स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी कोणताही व्यवहार करू

नये आणि सदर स्थावर मिळकती (तीं)/तारण मत्तांशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. च्या गहाणाच्या अधीन राहील.

पंचनामा आणि वस्तुसूचीची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे आणि सदर कर्जदार यांना सर्वसाधारण कामकाजाच्या वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी

कर्जदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट–कलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील नमूद तारखेस घेतला आहे.

११-एप्रिल-२०२२ | ०४.०८.२०२२

१८-सप्टेंबर-२०१८ ०५.०८.२०२२

थकबाकी रक्कम

रु. ३३,२९,०११/-

रु. १७,५९,१३६/-

रु. ३०,९३,५७१/-

३१-ऑगस्ट-२०१८

\*सह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत उपार्जित प्रयोज्यनुसार पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार, इ.

३१-मार्च-२०२२

रोजीसप्रमाणे

रोजीसप्रमाणे

२८-फेब्रु-२०२२

रोजीसप्रमाणे

मुंबई-४०००१३ येथे निर्धारित ईमेल आयडी <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा SoniS@nsdl.co.in वर संपर्क सम्बर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड साठी (पर्वीची मदरसन समी सिस्टीम्स लिमिटेड)

सर्वसाधारण जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल मे. मुथूट फायनान्स लि. यांनी 06th August 2022 रोजी अनुसूचित केलेला प्रस्तावित सार्वजनिक लिलाव (तारण रागिन्यांचा) काही अपरिहार्य परिस्थितींमुळे, पुढे ढकलण्यात आला आहे आणि आता तो **10th** September 2022. ला अनुसूचित करण्यात आला आहे. सार्वजनिक लिलावाची जाग व वेळ तीच राहिली जी संबंधित कर्जदाराना आधीच सूचित करण्यात आली आहे. कोणत्यार्ह स्पष्टीकरणासाठी, स्वारस्य असलेल्या व्यक्ती आमच्या अशिलांच्या संबंधित शाखा कार्यालयार्श

> कोहली अँड सोबती ॲडवोकेट्स, ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगर-॥, नवी दिल्ली - 110024 टीपः ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेऊ शकतात. अधिक माहिती साठी संपर्के साधा

auctiondelhi@muthootgroup.com कॉल कराः 7834886464, 7994452461.

पंजाब नैशनल बैंक punjabnational bank

गाखा कार्यालयः सर्कल सस्त्र सेंटर, मुंबई शहर # १८१-ए१, १८वा मजला, # १८१-ए. 'हें' विं कर टॉवर, कफ परेड, मुंबई-४०० ००५, **क्रोन:-** ०२२-४१०२७३००, ४१०२७.०५, ईमेल: cs6041@pnb.co.in

बी-५०३, ५ वा मजला, होली प्लाझा सीएचएस लि., शीतल नगर जवळ, नुपूर कॉम्प्लेक्स, मिरा रोड (पूर्व) ४०११०७, ठाणे जिल्हा.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (सरफैसी) च्या कलम १३(२) अन्वये सचना

संदर्भ : खाते क्र. ००६७००एनसी००००४२८६ आणि ००६७००९९००००५७७/ **मकसूद आझम सिद्दीकी** यांनी घेतलेली पतमविधा तुम्ही मकसूद अझम सिद्दीकी यांनी खालील पत स्विधा घेतल्या

हा नक्त्रपुर अञ्चन तिहाका काना जातात का सुविका कार्तका.				
ा. क्र.	सुविधा	मर्यादा	३०/०६/२०२२ रोजी उर्वरित थकबाकी	
?	००६७००एनसी००००४२८६ गृह कर्ज	३,४५,०००	रु. २,२८,७४९.००/-	
۶.	००६७००९९०००००५७७ गृह ओव्हरड्राफ्ट	२०,००,०००	रु. २१,७४,२१५.५४/-	
	एकूण	२३,४५,०००	रु. २४,०२,९६४.५४/-	

हप्ते/व्याज/मृद्दल ऋण प्रदान न केल्यामुळे खाते/ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्त्वानुसा २८.१२.२०२२ रोजीस नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. ( एनपीए म्हणून वर्गीकृत खाते केल्याचे कोणतेही अन्य कारण असल्यास नमूद करावे)

याबाबतीत आम्ही वरील मंजूर सुविधा चालू ठेवू शकत नाहे. त्यामुळे आम्ही वरील सुविधा परत मागविले. ३०/०६/२०२२ रोजी बँकेला देय असलेली रक्कम रु. २४,०२,९६४.५४ (रुपये चोवीस लाख दोन हजार **नऊंशे चोपन्न आणि पैसे चोपन्न मात्र)** सह संपूर्ण प्रदानापर्यंत पुढील व्याज. (यानंतर उल्लेख ''तारण कर्ज''). वरील सदर सविधा अन्वये थकीत रकमेच्या तारणासाठी तम्ही खालील मिळकती/मत्तांच्या संदर्भात इतर गोष्टींस तारण हितसंबंध निर्माण केले आहेत.

अ.क्र.	सुविधा	तारण (तपशिल)
8	गृह कर्ज आणि हाऊसिंग ओव्हरड्राफ्ट	पलॅट क्र. ५०३, ५ वा मजला, बी इमारत, होली प्लाझा को ऑप हाऊसिंग सोसायटी लि., ओम कॉम्प्लेक्स, स्थित येथे नूपूर कॉम्प्लेक्स, मिरा रोड (पूर्व)- ४०११०७. ठाणे.

आम्ही याद्वारे तम्हाला सरफैसी कलम १३/२ अन्वये सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसात (साठ दिवसांत पूर्णत: स्वरुपात प्रदानापर्यंत संविदात्मक दराने पुढील व्याजासह **रु.२४,०२,९६४.५४ (रुपये चोवीस लाख दो**न हजार नऊशे चौसष्ट आणि पैसे चोपन्न मात्र) च्या संपूर्ण रकमेचा भरणा करण्यासाठी बोलावीत आहोत. कसर् . केल्यास कायद्याने बँकेला उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासह बँक **सरफैसी ॲक्ट,** च्या कलम १३/४ अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे कोणताही वा सर्व शक्तींचा वापर करण्यासाठी इच्छुक आहे. तुमच्याद्वारे तारण कर्जाचे प्रदान न झाल्यास बँक अंमलबजावणी करण्यासाठी इच्छक असलेल्या तारण मत्तेचे वर्णन खालीलप्रमाणे आहे :-

🤈 फ्लॅट क्र. ५०३, ५ वा मजला, बी इमारत, होली प्लाझा को ऑप हाऊसिंग सोसायटी लि., ओग . ऑम्प्लेक्स, स्थित येथे नूपूर कॉम्प्लेक्स, मिरा रोड (पूर्व)- ४०११०७. ठाणे

तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्ट च्या कलम १३ च्य पोट-कलम (८) च्या तरतृदींकडे तुमचे लक्ष वेधण्यांत येत आहे. कृपया नोंद घ्यावी की, सदर ॲक्टच्या कलम १३(१३) च्या संदर्भात, तुम्ही ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर बँकेच्य

र्पूर्व लेखी संमतीशिवाय वरील उल्लेख तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा वा इतर मार्गाने (कामकाजाचा सर्वसाधारण भाग वगळन) हस्तांतरण करू शकणार नाहीत.

तुमचे लक्ष सूचनेकडे वेधून घेण्यात येते की, सदर ॲक्ट अन्वये पुरविण्यात आल्याप्रमाणे सदर वैधानिक यादेश/मनाई यांचे कोणतेही उल्लंघन गुन्हा आहे.

कोणत्याही कारणाकरिता, तारण मत्ता व्यवसायाच्या सर्वसाधारण ओघात विकण्यास वा भाडेपट्ट्याने दिल्यास मुक्त झालेले विक्री उत्पन्न वा प्राप्ती बँकेत जमा करण्यात यावी/भरण्यात यावी. तुम्ही अशी वसुली/उत्पन्नाच

इतर तारण मत्तांच्या अंमलबजावणीसाठी आमचे हक्क राखून ठेवत आहोत कृपया सदर सूचने अन्वये सदर मागणीचे अनुपालन करावे आणि सर्व अप्रिय गोष्टी टाळाव्यात, विनाअनुपालनाच . बाबतीत, सर्व खर्च आणि परिणामांकरिता तुम्हाला दायित्व ठरवत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल

सदर सुचना ही डीआरटी/न्यायालय यासम<sup>ू</sup>स कायदेशीर कारवाई करण्यासाठी बँकेला बाधा न आणता निर्गमि पंजाब नॅशनल बँककरीत

एस. ए. वासनिव प्राधिकृत अधिकार



## इंडो बोरॅक्स अँड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन : एल२४१००एमएच१९८०पीएलसी०२३१७७ नों. कार्यालय: ३०२, लिंक रोझ, लिंकिंग रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई-४०० ०५४  $\mathbf{c}_{\!\mathbf{c}}$  : २६४८९१४२, **फॅक्स** : २६४८९१४३, ई-मेल आयडी : complianceofficer@indoborax.com

### ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटींग व बुक क्लोजर ची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, इंडो बोरॅक्स ॲण्ड केमिकल्स लिमिटेड च्या सभासदांची ४१ वी (एकेचाळीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२ रोजी दु. १.०० वा. एजीएम बोलावण्याच्या दिनांक २८ मे, २०२२ च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी सहवाचता एमसीए जनरल सर्क्युलर नं. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० जनरल सर्क्युलर ०२/२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ (ह्यानंतर एकत्रित उल्लेख 'सर्क्युलर्स') च्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स 'ओएव्हीएम') मार्फत होईल.

कंपनी अधिनियम, ('अधिनियम') २०१३ च्या कलम १०१ च्या तरतुदी सहवाचता त्याअंतर्गत बनवलेले नियम यानुसार ज्यांचे ई-मेल आयडीज २९ जुलै, २०२२ रोजी कंपनीचे रजिस्टार अँड टान्स्फर एजंट म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवले असतील त्या कंपनीच्या सर्व सभासदांना एजीएम निमंत्रणाची सचना व आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती २ ऑगस्ट, २०२२ रोजी ई-मेल ने पाठवल्या आहेत.

सदर दस्तावेज कंपनीची वेबसाईट www.indoborax.com वर आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट <u>www.linkintime.co.in</u> वर अपलोड केले आहेत. तथापि, जर सभासदांची सदर दस्तावेजांची एक सॉफ्ट प्रत प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तो/ती/त्याचा/तिचा डीपी आयडी व क्लायंट आयडी किंवा फोलिओ क्र. नमूद करून एक पत्र पाठवू किंवा complianceofficer@indoborax.com वर ई-मेल पाठवू शकतात म्हणजे कंपनीला त्यांची/तिची विनंती पूर्ण करता येईल.

अधिनियम चे कलम १०८ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० नुसार आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन ४४ व इन्स्टिटट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या जनरल मिटींग्जवरील सेक्रेटरीअल स्टॅंडर्ड (एसएस-॥) प्रमाणे कंपनी सदर सचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर इलेक्टॉनिक माध्यमातन मत देण्याकरिता तिच्या सभासदांना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) ने पुरवलेल्या एजीएम च्या ठिकाणापेक्षा एका वेगळ्या जागेतून इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा ('रिमोट ई-व्होटींग') परवत आहे.

अधिनियम व त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांच्या तरतुर्दीनुसारचे तपशील खालीलप्रमाणे : ए) एजीएमच्या सूचनेतील कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करता येईल.

बी) इलेक्ट्रॉनिक माध्यमात्न रिमोट ई-व्होटींग सुरु होण्याची तारीख आणि वेळ : बुधवार, २४ ऑगस्ट. २०२२ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे)

सी) इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रिमोट ई-व्होटींग संपण्याची तारीख आणि वेळ : शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे)

डी) त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रीय केले जाईल आणि सदर तारखेनंतर मतदानाची अनमती नसेल.

ई) रिमोट ई-व्होटीगने किंवा एजीएमच्या वेळी ई-व्होटींगने मत देण्याकरिता पात्रता

ठरवण्यासाठी कट-ऑफ डेट आहे : शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२ एफ) एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित करून ती कंपनीची सभासद बनली असेल आणि १९ ऑगस्ट, २०२२ या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल तर ती instavote@linkintime.co.in वर एक विनंती पाठवून

लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. जी) ज्या सभासदांनी सभेच्या आधी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते सभेस हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील आणि रिमोट ई-व्होटींगने ज्यांनी त्यांचे मत दिले नसेल त्या सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना सभेत मत देता येईल.

अधिकारी म्हणून कृती करण्याकरिता कंपनीने सीएस मनिष घिया, भागीदार, मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. आय) आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची

एच) संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी तपासणी

वेबसाईट www.indoborax.com वर उपलब्ध आहे.

जे) जर तुम्हाला एजीएम ला हजर राहण्याच्या आणि ई-व्होटींग सिस्टीमवरून ई-व्होटींग करण्याच्या संबंधात कोणतीही चौकशी करायची किंवा समस्या असल्यास तम्ही हेल्प सेक्शन अंतर्गत https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध फ्रिकेंटली आस्क्ड क्रेश्चन्स (''एफएक्युज'') आणि इस्टाव्होट ई-व्होटींग मॅन्युअल पाह् शकता किंवा एक ई-मेल <a href="https://enotices@linkintime.co.in">https://enotices@linkintime.co.in</a> वर लिहू शकता. किंवा कोणत्याही पुढील स्पष्टीकरणासाठी दू : ०२२-४९१८ ६००० येथे श्री. इक्रम शेख यांच्याशी संपर्क साधावा आणि व्हीसी सहभागासाठी तांत्रिक सहाय्याबाबत कोणत्याही चौकशीच्या बाबतीत सभासद instameet@linkintime.co.in वर एक ईमेल करू शकतात किंवा कॉल करावा. दू: ४९४११००० इन्स्टामीट सपोर्ट डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड.

अधिनियमच्या कलम ९१ आणि लिस्टींग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षासाठी लाभांशाचे प्रदान या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके शनिवार, २० ऑगस्ट, २०२२ पासून शनिवार, २७ ऑगस्ट, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

इंडो बोरॅक्स ॲण्ड केमिकल लिमिटेड साठी

ठिकाण मुंबई दिनांक : ६ ऑगस्ट, २०२२ दि. ०५/०८/२०२२

दिनांक: ०४/०८/२०२२

## मिरा भाईंदर महानगरपालिका

परिवहन उपक्रम

नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट बस डेपो, आर.टी.ओ. कॅम्प कार्यालयाजवळ, घोडबंदर गांव रोड, घोडबंदर, ता. जि. ठाणे-४०११०७

दिनांक: ०५/०८/२०२२ जा.क्र.मनपा/परि/१७८/२०२२-२३

## // जाहीर फेरनिविदा सूचना //

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील निश्चित केलेल्या ठिकाणी विशिष्ट सार्वजनिक ठिकाणावर निश्चित केलेल्या महानगरपालिकेच्या बस थांब्यावरील फलकांवर जाहीरात करणे कामी जाहीरात क्षेत्रातील इच्छुक अनुभवी व्यक्ती/संस्था/कंपनी किंवा भागीदारी संस्था, प्रोप्रायटर फर्म, नोंदणीकृत सहकारी संस्था यांच्याकडून Online ई-टेंडरींग पध्दतीने जाहीर फेरनिविदा मागवित आहे.

जाहिरातीचा प्रकार

बनविणे व त्यावर जाहीरात प्रसारीत करण्याचे हक्क प्रदान

करण्यासाठी तसेच सदर बस थांब्याची देखभाल/दुरुस्ती

१	मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या बस थांब्यावर ''जसे आहे तसे'' तत्वावर देऊन बसथांब्याची आवश्यक दुरुस्ती करणे व त्यावर जाहीरात प्रसारीत करण्याचे हक्क
	प्रदान करण्यासाठी तसेच सदर बस थांब्याची देखभाल दुरुस्ती करण्याकरीता कंत्राटदार नियुक्त करणे.
?	मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील १० ठिकाणी बांधा वापरा व हस्तांतरीत करा तत्वावर बसथांबे (मनपाने दिलेल्या नकाशाप्रमाणे)

करण्याकरीता कंत्राटदार नियुक्त करणे. टीप:- १) इच्छुक निविदाधारक यांना https://mahatenders.gov.in या वेबसाईटवर निविदा प्रपत्र खरेदी करता येईल व भरता येईल. निविदा फॉर्मची किंमत रु. २०,०००/- + रु. ३,६००/- जी.एस.टी. रक्कमेसह एकूण फॉर्म फी रु. २३,६००/- आहे.

२) इसारा रक्कम रु. ३,००,०००/- (रुपये - तीन लाख मात्र)

३) निविदा विक्री दि. ०८/०८/२०२२ ते दि. ०२/०९/२०२२ दु. ३.०० वाजेपर्यंत राहील.

४) निविदा स्वीकृती दि. ०२/०९/२०२२ रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत

५) निविदाधारकाने निविदा फॉर्म फी व इसारा रक्कम ऑनलाईन रिसिप्ट सिस्टिमद्वारे भरणा करावी. अन्यथा निविदा ग्राह्य समजण्यात येणार नाही. तसेच निविदा फॉर्म फीचा परतावा केला जाणार नाही.

६) प्राप्त निविदा शक्यतो दि. ०६/०९/२०२२ रोजी सायं. ४.०० वाजता ई-टेंडरींग सेल, ई-टेंडर विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका येथे

७) एक अथवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार मा. आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे.

जा.क्र.मनपा/जनसंपर्क/२०४/२०२२-२३

(डॉ. संभाजी पानपट्टे) अति. आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक मिरा भाईंदर महानगरपालिका

सही / -

नि. ६०

दिनांक: २८.०७.२०२

आणि प्रकाशन/डीआरटीचा सूचना फलक विकी उदघोषणा वसुली अधिकारी-। यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण-॥, मुंबई एमटीएनएल भवन, ३रा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ओडब्ल्यू क्र. एमडीआस्टी-२/३८२/२०२२

रजि. ए/डी/दस्ती/चिटकविणे/ढोल वाजवणे

आर. पी. क्र. ३८५/२०१७ स्किव्हरी ऑफ डेक्टस् ड्यु टू बैंक ॲण्ड फायनाश्शिअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट,१९९३ सहवाचता आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्यानियम ३८, ५२(२) अन्वये विक्रीची उद्घोषणा बँक ऑफ बडोदा. जेकब सर्कल गाखा विरुध्द

नॅशनल टान्समिशन प्रोडक्टस आणि अन्य प्रक.- १: मे. नॅशनल ट्रान्सिमेशन प्रोडक्टस्, ४०९३, भांडुप इंडस्ट्रियल इस्टेट, पन्नालाल कंपाऊंड, एलबीएस मार्ग भांडुप (पश्चिम), मुंबई-४०० ०७८ प्रक- २: श्री. जगदीश सिंग भाटी, फ्लॅट क्र. १७०५, इमारत क्र. १बी, १७वा मजला, ड्रीम्स हाऊ. सोसा. एलबीएस मार्ग

प्रक- ३: श्री.करण सिंग भाटी, फ्लॅट क्र. १७०५, इमारत क्र. १बी, १७वा मजला, डीम्स हाऊ. सोसा. एलबीएस मार्ग

. ४**,१८,५५,८५४.००** च्या वसुलीसाठी मूळ अर्ज क्र. १९२ सन २०१३ मध्ये वसुली प्रमाणपत्र काढले आणि वसुल ग्रमाणपत्र/हकूमाप्रमाणे रु. ७,७४,१८,२१७.०० **(विक्रीची तारीख म्हणजेच १४.०९.२०२२ पर्यंत)** ची रक्कम पुढील व्याज आणि आकार यासह एकत्रितपणे वसुलीयोग्य आहे.

. भाणि ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळक आणि ज्याअर्थी, प्र. क. कडून रु. ४,१८,५५,८५४.०० सह वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत ओ. ए दाखल झाल्याची तारीख म्हणजेच ११.०६.२०१५ पासून मासिक आधारे द.सा. १४.५०% दराने व्याज

प्राद्वारे सूचना देण्यात येते की, जर पुढे ढकलण्याचा कोणताही आदेश नसल्यास, सदर मिळकत **१४.०९.२०२२ रोजी ट** 

२.०० ते दु. ३.०० (आवश्यकता असल्यास समाप्तीपूर्वी शेवटच्या ५ मिनिटात बोली केली गेल्यास आपोआप वेस्तारासह) दरम्यान ईं–लिलाचाने विकली जाईल आणि बोली ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' ने मे. ईं– प्रोक्युरमेंट टेक्नॉलॉजिस लि., ज्यांचा पत्ता बी-७०४, वॉल स्ट्रीट-॥, ओरिएंट क्लबसमोर, गुजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रिज, अहमदाबाद- ३८०००६, गुजरात (भारत), दुरध्वनी क्र. ०७९<sup>.</sup> ६८१३६८४१/५५/५१, ०७९-६८१३६८००४०२३०८४१/८४४/८०६/८१३/ ८१४/८१५/८१८,यांची ाईट https:/drt.auctiontiger.net मार्फत होईल, संपर्क व्यक्ती: श्री, प्र +९१ ९७२२७७८८२८), ईमेल पत्ता-praveen.thevar@aucti tiger.net पुढील तपशिलांसाठी संपर्कः श्री. अनिल कुमार सिंग, ए.जी.एम. मोबाईल : १९३०३३२६८६

बालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे उपरिनामित प्र.क. च्या मिळकतीची विक्री आणि सदर मिळकतीशी निगडित ायित्वे आणि दावे, जो पर्यंत ते सुनिश्चित केले आहेत, ते प्रत्येक संचासमोर परिशिष्टांत विनिर्दिष्ट केले आहेत गरिशिष्टांत विनिर्दिष्ट केलेल्या संचामधील विक्रीसाठी मिळकत ठेवली जाईल. जर. मिळकतीच्या एखाद्या हिश्श्यान 

अधिकाऱ्यांकडे सदर प्रमाणपत्रातील थकबाकी, व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) कोणत्याही संचाच्या विक्रीआधी जम् केली किंवा त्यांना पटेल असे प्रमाणपत्रातील रक्कम, व्याज व खर्च निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रदान केल्याचे पुरावे सादर केले म ती विकी देखील शांतविषयात गेईल विक्रीशी संबंधित कोणतीही कृती करणारे कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती थेट किंवा अप्रत्यक्षपणे विकावयाच्य मिळकतीसाठी बोली, संपादन किया कोणतेही हितसबंध संपादित करू शक्कणर नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसन्या परिशिद्या विहित अटी आणि त्याअंतर्गतचे नियम आणि खालील शतींच्या अधीन होईल.

जोड़तेल्या परिशिष्टांतील विनिर्देष्ट तपशील हे निम्नस्वाक्षरीकारांच्या सर्वोत्तम माहितीप्रमाणे दिले आहेत, परंतु इद्योषणेमधील कोणत्याही दुटी, गैर-विधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील. . . ज्या खाली मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत, रु. २३,६६,०००/- (रुपये तेवीस लाख सहासष्ट हजार मात्र)

ज्या रकमेने बोली वाढवायची ती रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र). बोलीच्या रकमेवरून किंव बोलीदारांवरून कोणताही वाद झाला तर संच पुन्हा विक्रीस ठेवला जाईल. सर्वोच्च बोलीदारांना कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून घोषित केले जाईल. हे सर्वस्वी निम्नस्वाक्षरीकारांच्या मर्जीव

अवलंबन असेल की, जेव्हा सरळ सरळ दिसते आहे की, देऊ केलेली किंमत अपूरी आहे तेव्हा ती करणे अव्यवहार आहे अशा वेळी सर्वोच्च बोली नाकारायची/स्वीकारायची. तमाम जनतेकडन सदर ई-लिलावात बोली मागविण्यात येत आहेत. इअर रक्कम रु.२,३६,६००/- (रुपये दोन लाख छत्तीस हजार सहाशे मात्र) ही कोणत्याही राष्ट्रियकृत बँक /शेड्युल्ड बँकेच्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह मोहोरबंद

लिफाफ्यातील प्रस्ताव ०९.०९.२०२२ रोजी सार्य. ४.३० पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर आर.पी. क्र. ३८५ सन २०१७ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥ यांच्या नावे काढणे आवश्यक आहे. वरील रक्कम/डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर ही केवायसी दस्तावेजांची रितसर पडताळणी/सादरीकरणानंत अयशस्वी बोलीदारांना परत करण्यात येईल. ऑनलाईन प्रस्तावासह टॅन/पॅन कार्ड व पत्त्याचा पुरावा, डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरची प्रत ऑनलाईन प्रस्तावासह अपलोड करावी. इ.अ.र. आणि अन्य माहिती/तपशिलांसह ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख आहे ०९.०९.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत. मिळकतींचे प्रत्यक्ष निरीक्षण प्रत्यक्ष ठिकाणी ०७.०९.२०२२ रोजी स

पॅन कार्ड, पत्ता, पुरावा व ओळख पुरावा, ई-मेल आयडी, मोबाईल क्र. ची प्रत आणि घोषणा, जर ते स्वतःच्या वतीन किंवा त्यांच्या मुख्यांच्या वतीने बोली लावत असतील तर, नंतरच्या बाबतीत त्यांनी, त्यांची प्राधिकृती जमा केली पाहिजे, कसूर केली तर बोली फेटाळली जाईल. कंपनीच्या बाबतीत कंपनीच्या मंडळ सदस्यांनी पारित केलेल्य ठरावाची प्रत किंवा कंपनीच्या प्रतिनिधीत्व/मुखत्यारपणाची पुष्टी करणारा अन्य दस्तावेज सादर करून अशा जमा करण्याची पावती/प्रती पोच सदर सेवा पुखठादार किंवा प्र.धा. बैंकेकडे ई-मेल किंवा अन्य प्रकारे सदर तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्याची हार्ड कॉपी ०९.०९.२०२२ रोजी सं. ४.३० पर्यंत वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥ मुंबईकडे सादर करावी. कसुर केल्यास बोली विचारात घेतली जाणार नाही.

१०.०० ते सायं. ५.०० मध्ये करता येईल.

यशस्वी बोलीदारांना इ.अ.र. समायोजित करून त्यांच्या अंतिम बोलीच्या २५% रक्कम आर.पी. क्र. ३८५ सर २०१७ मध्ये वसुली अधिकारी, डीआरटी-॥, मुंबई यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरच्या स्वरुपात बँकेच्या पुढील कामकाजाच्या दिवशी सं. ४.३० पर्यंत किंवा मुंबई येथील वसुली अधिकारी-॥, डीआरटी-॥ यांच्या खाते ब्र ३००४३२५३८९०, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, फोर्ट मार्केट शाखा, मुंबई, आयएफएससी कोड क्र: SBIN0005347 मध्ये

आरटीजीएस/ एनईएफटीच्या मागनि थेट जमा करणे आवश्यक आहे. एकदा बोली सादर केल्यावर ईं-लिलाव एजन्सी पोर्टलवर लॉगईन करुन ईं-लिलावाच्या बोली प्रक्रियेमध्ये सहभागी होणे बोलीदारांसाठी आवश्यक आहे, कसूर केल्यास इअर निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास शासनाकडे जप्त करण्यात येईल. खरेदीदारांनी विक्री रकमेची उर्वरित ७५% रकम, मिळकतीच्या विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी

तो दिवस सोडून किंवा जर १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुट्टीचा दिवस असेल तर १५ व्या दिवसांनंतर पहिल कार्यालयीन कामाच्या दिवशी वरील परिच्छेद ६ मध्ये दिलेल्या पद्धतीने प्रदान करावी. वरील प्रदानाव्यतिरिक्त खरेदीदारांना रजिस्टार, डीआरटी-॥, मंबईच्या नावातील डीडीमार्फत रु. १,०००/- च्या रकमेपेक्षा जास्त १% दराने व रु. १,०००/- पर्यंत २% दराने वसुली अधिकारी, डीआस्टी यांच्याकडे पाऊंडेज फी देखील जमा करावी लागेल विहित मदतीत प्रदानात कसर केल्यास. विक्री खर्च बाजला केल्यावर जमा रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना वाटल्या सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारांना मिळकतीमधील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्यातील कोणत्याही हिश्श्यामधील दावे त्यागावे लागतील, विक्रीची नव्याने उदघोषणा जारी करून मिळकतीर्च पुनर्विक्री केली जाईल. पुढे खरेदीदाराची अंतिम बोली खकम आणि त्यानंतर ती विक्री केल्याची तारीख यामध्ये ज -कोणतीही तफावत वा वेगळेपण असल्यास ती भरण्यास खरेदीदार जबाबदार असेल मिळकत ''जसे आहे जेथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे'' विकली जाईल.

कोणतेही कारण न देता अवास्तव वाटलेल्या सर्व किंवा कोणत्याही बोली स्वीकारणे किंवा फेटाळणे किंवा कोणत्याही

समया लिलाव पुढ ढकलण्याच आधकार निम्नस्वाक्षकाराना राखून ठवलल आहत.					
संच	जेथे मिळकत कसूरवार व्यक्तीच्या	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर करण्यात	
豖.	मालकीची असेल तेथे सह-मालकांच्या	तिच्या कोणत्याही	बांधील आहे	आलेले कोणतेही दावे आणि	
	व सह-मालक म्हणून अन्य कोणत्याही	हिश्श्यावर	अशा अन्य	त्यांच्या स्वरुप	
	व्यक्तीच्या नावांसह विकावयाच्या	निर्धारित महसूल	कोणत्याही भारांचे	व मूल्याबाबत अन्य	
	मिळकतीचे वर्णन		तपशील	कोणतेही ज्ञात तपशील	
٩.	۶.	₹.	٧.	٧.	
٧.	इंडस्ट्रियल गाळा ४०९३, ४ था मजला,	उपलब्ध नाही	आयडेन्टिफाईड	उपलब्ध नाही/	
	नाहर ॲण्ड सेठ इंडस्ट्रियल इस्टेट,		मिळकत	माहित नाही	
	एलबीएस मार्ग, भांडुप (पश्चिम) मुंबई-				
	४०००७८ (मोजमापित १७४ चौ. फूट				
	चटई क्षेत्र मुल्यांकन अहवालानुसार)				

माझ्या हस्ते आणि शिक्क्याने सदर २८ जुलै, २०२२ रोजी दिले प्रवीण चव्हाण कंपनी सेक्रेटरी

सुनिल के. मेश्राम वसली अधिकारी.

सही /